

②

199

①




01.02.1999  
149 and 2

(18)  
ADD No. 2095/98/0762  
GENERAL STAMP OFFICE  
Bombay, Dt. 27-1-1999



RECEIVED from M/s. New Bombay  
Paper Mills Art. 47(c)  
Stamp duty Rupees 10600/-  
(one lac six thousand only)  
CERTIFIED under section 32 of the Bombay  
Stamp Act, 1958, that the full Stamp duty Rupees  
10600/- (one lac six thousand  
only) with which this instrument  
chargeable has been paid  
Art. 25(b)



*[Signature]*  
COLLECTOR

*[Signature]*

THIS INDENTURE OF CONVEYANCE made at Mumbai this 1<sup>st</sup> day of February One Thousand Nine Hundred Ninety Nine BETWEEN SICOM LIMITED, formerly known as THE STATE INDUSTRIAL AND INVESTMENT CORPORATION OF MAHARASHTRA LIMITED, a Company incorporated and registered under the Companies Act, 1956 and having its Registered Office at Nirmal, 1st Floor, Nariman Point, Mumbai - 400 021, hereinafter called "the Vendor" (which expression shall unless it be repugnant to the context of meaning thereof be deemed to mean and include its successor or successors and assigns) of the One Part AND NEW BOMBAY PAPER MILLS PRIVATE LIMITED, also a Company incorporated and registered under the Companies Act, 1956 and having its Registered Office at Plot No. 100, Sector No. 23, Turbhe Service Industries, Vashi, New Bombay-400 705, hereinafter called "the Purchaser" (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to mean and include its successor or successors and assigns) of the Other Part :

WHEREAS :-

(1) AMEETA PAPERS PRIVATE LIMITED, a Company incorporated and registered under the Companies Act, 1956 and having its Registered Office at 14, Babulnath Road, Mumbai-400 007 (hereinafter called "the Mortgagor Company") was seized and possessed of and otherwise well and sufficiently entitled to ALL THOSE pieces or parcel of lands bearing Survey Nos. 16/2, 17, 22/1, 33/2 (part), 34 and 15/4, admeasuring in aggregate 8.02 *acres* Sq. Mtrs. or thereabouts, situate, lying and being at Village : Ajiwali within the limits of Narangi Group Gram Panchayat, Taluka and Registration Sub-District : Khalapur, District and Registration District : Raigad and more particularly described in the Schedule hereunder written Togetherwith the factory building and other buildings and structures thereon. *Handwritten: Acres*

(2) By an Indenture of Mortgage dated the 11th day of January, 1982, made between the Mortgagor Company of the one part and the Vendor of the other part and lodged for registration in the Office of the Sub-Registrar of Assurances at Mumbai under Serial No. R-79 of 1982 on the same day (hereinafter referred to as "the said Mortgage") in consideration of the sum of Rs. 53,34,000/- (Rupees Fifty Lacs Thirty-Four Thousand Only) lent and advanced/agreed to be lant and advanced by the Vendor to the Mortgagor Company, the Mortgagor Company covenanted to repay to the Vendor the said sum of Rs. 53,34,000/- (Rupees Fifty-Three Lacs Thirty-Four Thousand Only) (hereinafter referred to as "the said loan") by half-yearly instalments Togetherwith interest, additional interest and compound interest as therein mentioned and as security for the repayment of the said loan Togetherwith interest, additional interest, compound interest and all costs, charges and expenses and all other moneys payable by the Mortgagor Company to the Vendor under the said Mortgage, the Mortgagor Company interalia

(a) granted, conveyed, assigned, transferred and assured unto the Vendor ALL THOSE pieces or parcel of lands bearing Survey Nos. 16/2, 17, 22/1, 33/2 (part), 34 and 15/4, admeasuring in aggregate 8.02 *acres* Sq. Mtrs. or thereabouts, situate, lying and being at Village : Ajiwali within the limits, of Narangi Group Gram Panchayat, Taluka and Registration Sub-District : Khalapur, District and Registration District : Raigad and more particularly described in the First Schedule thereunder and in the Schedule hereunder written and the factory building and other buildings and structures constructed and to be thereafter constructed thereon TOGETHER WITH all appurtenances thereto (all the said premises thereby granted, conveyed, assigned, transferred and assured or intended so to be are therein and hereinafter for brevity's sake collectively referred to as "the First Mortgaged Premises") and *Handwritten: Acres*

6.

NOW THIS INDENTURE WITNESSETH that in pursuance of the said agreement and in consideration of the said sum of Rs. 26,50,000/- (Rupees Twenty-Six Lacs Fifty Thousand Only) paid by the Original Purchaser for and on behalf of the Purchaser to the Vendor prior to the execution of these presents towards the full purchase price as aforesaid (the receipt whereof the Vendor doth hereby admit and acknowledge and of and from the same and every part thereof doth hereby acquit, release and discharge the Purchaser, for ever), It the Vendor doth hereby grant, release, convey, assign, transfer and assure unto the Purchaser ALL THOSE pieces or parcel of lands bearing Survey Nos. 16/2, 17, 22/1, 33/2 (part), 34 and 15/4, admeasuring in aggregate 8.02 aca. Sq. Mtrs. or thereabouts, situate, lying and being at Village : Ajiwali within the Limits of Narangi Group Gram Panchayat, Taluka and Registration Sub-District : Khalapur, District and Registration District : Raigad and more particularly described in the Schedule hereunder written Together with the factory building and other buildings and structures standing thereon (hereinafter referred to as "the said premises") Together with all houses, out houses, eddifices, buildings, yards, compounds, sewers, fences, trees, drains, ways, paths, passages, commons, gullies, wells, waters, water courses, lights, liberties, rights privileges, easements and all appurtenancies whatsoever to the said premises or any part thereof belonging or in any wise appertaining or usually held or occupied therewith or reputed to belong or be appurtenant thereto AND ALL the estate, right, title, interest, property, claim and demand whatsoever at law and in equity of it the Mortgagor Company and the Vendor on and to the said premises and every part thereof TO HAVE AND TO HOLD all and singular the said premises and all other the premises hereby granted, released, conveyed, assigned, transferred and assured or expressed so to be with their appurtenances unto and to the use of the Purchaser absolutely, for ever, freed and discharged of and from all actions, suits, accounts, recognings, claims and demand whatsoever either at law or in equity for upon or on account or in respect of the said Mortgage Documents or any act, deed, matter or thing in any wise relating to the said premises, subject to the payment of all the rates, taxes, assessments, dues and duties now or hereafter to become payable to the Government or to any other public body in respect of the said premises AND the Vendor doth hereby covenant with the Purchaser that it, the Vendor hath not done, omitted or knowingly or willingly suffered or been party or privy to any act, deed or thing whereby it is prevented from granting, releasing, conveying, assigning, transferring and assuring the said premises in the manner aforesaid or whereby the same or any part thereof are is can or may be charged, incumbered or prejudicially affected in estate, title or otherwise howsoever AND IT IS HEREBY DECLARED that the said consideration moneys are the true and fair present market value of the said premises AND IT IS HEREBY AGREED that all the costs, charges and expenses including the stamp duty and registration charges to be paid or incurred in any wise of and incidental to the preparation, execution and registration of these presents shall be borne and paid by the Purchaser alone.



---7.



(9) Further in exercise of the power of sale reserved/vested unto it under the said Mortgage Documents and under the provisions of Section 29 (1) of the State Financial Corporations Act, 1951, read with the said Notification bearing No. F.N. 5(9)/86-IV-II dated 11th December, 1986, issued by the Government of India Ministry of Finance, Department of Economic Affairs (Banking Division), the Vendor advertised the sale of the said lands and buildings described in the Schedule hereunder written by inviting offers for the purchase of the said properties on "as is where is and what is" basis on the General Conditions of Sale mentioned therein, a copy of which was given to the Original Purchaser.

(10) In response to the said advertisement, Shri D.B. Ganatra, proprietor of Messrs. Ambika Paper Processors and Traders (hereinafter called "Original Purchaser") for and behalf of a new Company to be formed by him offered to purchase the said lands and buildings described in the Schedule hereunder written at or for the price of Rs.26,50,000/- (Rupees Twenty-Six Lacs Fifty Thousand Only) in accordance with the said General Conditions of Sale, which the Vendor accepted and agreed to sell the said lands and buildings described in the Schedule hereunder written to the Original Purchaser at or for the price of Rs. 26,50,000/- (Rupees Twenty-Six Lacs Fifty Thousand Only) on "as is where is and what is" basis on the said General Conditions of Sale.

(11) It was agreed that on the payment of the full purchase price by the Original Purchaser to the Vendor, the Vendor shall make and execute a Conveyance in favour of the Original Purchaser or the new Company to be formed by him at the costs of the Original Purchaser including the stamp duty, registration charges, Solicitors or Advocates fees and all other costs, charges and expenses in relation thereto and hand over possession of the said lands and buildings described in the Schedule hereunder written to the Original Purchaser or the new Company to be formed by him.

(12) The Original Purchaser has now paid to the Vendor the full purchase price of Rs. 26,50,000/- (Rupees Twenty-Six Lacs Fifty Thousand Only) and requested the Vendor to hand over possession of the said lands and buildings described in the Schedule hereunder written to the new Company formed by him being the Purchaser herein and to make and execute a Conveyance of the said lands and buildings, described in the Schedule hereunder written in favour of the new Company formed by him being the Purchaser herein.

(13) In pursuance of the said agreement, the Vendor has prior to the execution of these presents, already put the Purchaser in possession of the said lands and buildings described in the Schedule hereunder written and agreed to execute a Conveyance of the same in favour of the Purchaser in the manner hereinafter appearing :

.4.


Mortgaged Premises and the Second Mortgaged Premises (hereinafter collectively referred to as "the Mortgaged Premises") and to sell, transfer, assign, deal with and dispose off the same and to appropriate the sale proceeds thereof towards the outstanding amounts of the said loans and all interests due thereon and all costs, charges and expenses and all other moneys payable by the Mortgagor Company to the Vendor under the said Mortgage Documents.

(6) Under the provisions of Section 29 (1) of the State Financial Corporations Act, 1951, which was made applicable to the Vendor by a Notification dated 11th December, 1986, issued by the Government of India, Ministry of Finance, Department of Economic Affairs (Banking Division), it is provided that in the event of the Mortgagor Company committing default in payment of any instalment of the said loans or any part thereof or of the interests thereon on their respective due dates as mentioned in the said Mortgage Documents, the Vendor has the power to take over possession of the Mortgaged Premises and to sell, transfer, assign, deal with and dispose off the same and to appropriate the sale proceeds towards the outstanding amounts of the said loans and all interests due thereon and all costs, charges and expenses and all other moneys payable by the Mortgagor Company to the Vendor under the said Mortgage Documents.

(7) The Mortgagor Company defaulted in payment of the instalments of the principal amounts of the said loans as well as interests thereon due and payable by it to the Vendor under the said Mortgage Documents and failed and neglected to pay the same to the Vendor inspite of repeated requests made by the Vendor to the Mortgagor Company and therefore the Vendor by its Letter dated 18th January, 1995, recalled the entire outstanding amounts of the said loans and called upon the Mortgagor Company to repay to the Vendor the entire outstanding amounts of the said loans Together with all interests thereon due and payable by it to the Vendor under the said Mortgage Documents. The Mortgagor Company however, inspite of sufficient time and opportunities given to it failed and neglected to pay the same and to comply with and discharge its liabilities to the Vendor as per the terms of the said Mortgage Documents.

(8) In the circumstances aforesaid the Vendor in exercise of the powers reserved/vested unto it under the said Mortgage Documents and under the provisions of Section 29(1) of the State Financial Corporations Act, 1951, read with the said Notification bearing No. F. N. 5 (9) / 86-IV-II. dated 11th December, 1986, issued by the Government of India, Ministry of Finance, Department of Economics Affairs (Banking Divisions), after giving due Notice to the Mortgagor Company entered into and/or took over possession of the said lands and buildings described in the Schedule hereunder written on the 28th day of December, 1995 and since then the Vendor is in possession of the same.

---5.



(b) assigned, transferred and assured unto the Vendor All and Singular the plant, engines, boilers, motors, machinery (whether fixed or moveable and whether attached to the First Mortgaged Premises or not), spare parts, electric and other installations, implements, equipments, tools, utensils, appliances, fixtures, fittings, furniture, vehicles, accesseries and stroes relating to the said plant and machinery and other articles and things, short particulars of the main items whereof are set out in the Second Schedule thereunder written, both present and future, fixed, installed, erected or placed upon the First Mortgaged Premises (all which plant, machinery etc. are therein and hereinafter referred to as "the Second Mortgaged Premises")

TO HAVE AND TO HOLD the First Mortgaged Premises and the Second Mortgaged Premises unto and to the use of the Vendor absolutely for ever, subject to the proviso for redemption therein contained.

(3) By an Agreement dated the 23rd day of January, 1990, made between the Mortgagor Company of the one part and the Vendor of the other part (hereinafter referred to as "the said Loan Agreement"), the Vendor agreed to lend and advance to the Mortgagor Company and the Mortgagor Company agreed to borrow from the Vendor an additional Term Loan of Rs.14,50,000/- (Rupees Fourteen Lacs Fifty Thousand Only) on the terms and conditions contained in the said Loan Agreement.

(4) The Vendor has from time to time disbursed/lent and advanced to the Mortgagor Company the entire amount of the said Term Loan of Rs.53,34,000/- ( Rupees Fifty-Three Lacs Thirty-Four Thousand Only) agreed to be lent and advanced by the Vendor to the Mortgagor Company by and under the said Mortgage and the amount of Rs. 13,83,000/- (Rupees Thirteen Lacs Eighty-Three Thousand Only) out of the said additional Term Loan of Rs. 14,50,000/- (Rupees Fourteen Lacs Fifty Thousand Only) agreed to be lent and advanced by the Vendor to the Mortgagor Company by and under the said Loan Agreement.

(5) By and under the said Mortgage and the said Loan Agreement (hereinafter collectively referred to as "the said Mortgage Documents"), the Mortgagor Company interalia agreed that in the event of the Mortgagor Company committing default in payment of any instalment of the said loan of Rs. 53,34,000/- (Rupees Fifty-Three Lacs Thirty-Four Thousand Only) and the said additional loan of Rs. 14,50,000/- (Rupees Fourteen Lacs Fifty Thousand Only) (hereinafter collectively referred to as "the said loans") or any part thereof or of the interest thereon on their respective due dates as mentioned in the said Mortgage Documents, the Vendor has the right to recall the entire outstanding amounts of the said loans to-getherwith interests thereon and also the power to take over the possession of the First

--4.

*Shant*

## तहसीलदार खालापूर यांचे न्यायालयात

तहसील कार्यालय खालापूर, जि. रायगड

क्र.हक्कनॉद/घात ४/तक्रार नॉद क्र.६०/२०१८/११८

प्रति,

१. सुशिलकुमार एन अग्रवाल,  
रा.आजीवली ता. खालापूर

हरकतदार

विरुद्ध

१. स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा घाटकोपर  
रा.एलआयएल निवास,टिळक रोड,  
घाटाकोपर ईस्ट, मुंबई ४०० ०७७
२. न्यु बॉम्बे पेपर मिल्स प्रा.लि.,
३. समिर सुरजभान अग्रवाल
४. आशिष मुंजुभान अग्रवाल
५. रितेश जयप्रकाश अग्रवाल
६. शैली जयप्रकाश अग्रवाल  
रा. आजीवली ता. खालापूर

सामनेवाले

महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ११० अन्वये कामकाज

अर्जदार व सामनेवाला यांना कळविण्यात येते की, खालील नमुद केलेल्या मौजे आजीवली, ता.खालापूर येथील जमिनीच्या फेरफार क्र. १४२ बाबत हरकतदार यांनी केलेल्या तक्रार अर्जावर सुनावणी दि. २१/१२/२०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय, खालापूर येथे तहसिलदार खालापूर यांचे कोर्टात ठेवण्यात आली आहे. तरी तुम्ही अगर तुमचे प्रतिनिधी मर्फत सर्व साक्षी पुरावे व कागदपत्रांसह हजर न राहिल्यास तुमचे काहीही म्हणणे नाही असे समजून प्रकरणाची सुनावणी तुमचे गैरहजेरीत होऊन निर्णय देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

## जमिन मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव	ग.नं./स.नं./हि.नं.	क्षेत्र	आकार
मौजे आजीवली, ता. खालापूर	१५/४/ब	०-०८-०	०-३०
	१६/१	०-८८-२	१४-२०
	१६/२	०-८८-०	-
	१७/०	१-५८-८	-
	२२/१	०-६८-८	-
	३३/२/ब	०-३०-०	०-६०
	३४/२	०-०१-०	०-०५

ठिकाण :- खालापूर

दिनांक - ९/१२/२०१८

तहसीलदार खालापूर

Scanned by CamScanner

OPPO F23 5G

2024.06.04 16:31



22/2/99

D  
22/2/99

₹ 106000/-  
27/1/99

DATED THIS 1<sup>st</sup> DAY OF FEBRUARY, 1999.

SICOM LIMITED

TO

Ajiwali/Khatapuskarigaon  
Deed of Conveyance

NEW BOMBAY PAPER MILLS PRIVATE LIMITED.

₹ 26,50,000/-

₹ 2000  
of 170  
20170

CONVEYANCE

three  
Bismit  
Pris  
27/1/99

मुद्रण तार


200001

तल १९९३ के ७२९ ११८ नदियादि  
१ तारबोस १२ १/२ बालक्यादि  
दरम्याम सुधम सिंघक मुंबई यदि  
दावल्यात हवा केम. for New Bombay Papers Part B  
B. B. Daxatry  
DIRECTOR गदी  
पगत

For STOCK LIMITED

R. P. GUPTA  
Constituted Attorney

मुद्रण सिंघक मुंबई.  
नदियादी हवाबोस १२ १/२ बालक्यादि  
निंघकादि सई बालक्यादि अलकेला



२००००१

२०९४०

बालक्यादि सिंघकादि मुंबई की १-

सिंघकी को ६०  
सोदो को २००००१  
५०  
१५०  
३५०  
५०३

डी. थार. सी. गुला, वय बॉं नोकी  
रा. गुला सिंघकादि, थार गुला,  
'डी' रोड, मुंबई, मुंबई - ४०० ०२०.  
सिंघकादि सि. अलकेला  
मुद्रण सिंघक



बालक्यादि सिंघकादि मुंबई की १-  
२००००१  
२०९४०

J. Gupte

१९९३ के ७२९ ११८ नदियादि  
१ तारबोस १२ १/२ बालक्यादि  
दरम्याम सुधम सिंघक मुंबई यदि  
दावल्यात हवा केम. for New Bombay Papers Part B  
B. B. Daxatry  
DIRECTOR गदी  
पगत

१ तारबोस १२ १/२ बालक्यादि  
दरम्याम सुधम सिंघक मुंबई यदि  
दावल्यात हवा केम. for New Bombay Papers Part B  
B. B. Daxatry  
DIRECTOR गदी  
पगत

१९९३ के ७२९ ११८ नदियादि  
२००००१  
२०९४०

J. Gupte

१९९३ के ७२९ ११८ नदियादि

7.

IN WITNESS WHEREOF the Vendor hath caused these presents to be executed by its duly Constituted Attorney in the manner hereinafter mentioned the day and year first hereinabove written.

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO**  
**(Description of Lands and Buildings)**

ALL THOSE pieces or parcel of lands bearing Survey Nos. 16/2, 17, 22/1, 33/2 (part), 34 and 15/4, in aggregate admeasuring 8 02 ~~00~~ <sup>00</sup> ~~84~~ <sup>84</sup> Mrs. or thereabouts, situate, lying and being at Village : Ajiwait within the limits of Narangi Group Gram Panchayat, Taluka, Panchayat Samiti and Registration Sub-District : Khalapur, District, Zilla Parishad and Registration District : Raigad. Together with the factory building and other buildings and structures thereon.

SIGNED AND DELIVERED by the )  
withinamed SICOM LIMITED by the )  
hand of its ~~and~~ ) *J. D. D. V.*  
Constituted Attorney )  
Shri R. P. ~~Chopra~~ )  
in the presence of : ) Constituted Attorney.

(1). ~~J. D. D. V.~~

(2). *J. D. D. V.*

ACKNOWLEDGED TO HAVE RECEIVED )  
prior to the execution of these presents )  
of and from Shri D.B. Ganatra, Proprietor )  
of Messrs. Ambika Paper Processors )  
and Traders, the Original Purchaser )  
paid on behalf of the Purchaser herein, )  
the sum of Rs. 26,50,000/- )  
(Rupees Twenty-Six Lacs Fifty )  
Thousand Only) being the full )  
consideration moneys within mentioned )  
to be paid by the Purchaser to the Vendor. ) Rs. 26,50,000/-

WE SAY RECEIVED  
FOR SICOM LIMITED

WITNESSES :-

(1). ~~J. D. D. V.~~

(2). *J. D. D. V.*

*J. D. D. V.*

Constituted Attorney.



गाव :- आजीवली

तालुका :- खालापूर

जिल्हा :- रायगड

भुमापन क्रमांक व उपविभाग : 16/2

पिकाखालील क्षेत्राचा तपशील											लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन	जल सिंचनाचे साधन	शेरा	
मिश्र पिकाखालील क्षेत्र						निर्भळ पिकाखालील क्षेत्र								
वर्ष	हंगाम	मिश्रपिकाचा			घटक पिके व प्रत्येकाखालील क्षेत्र			निर्भळ पिकांचे			स्वरूप	क्षेत्र		
		संकेत क्रमांक	जल सिंचित	अजल सिंचित	पिकांचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित	पिकांचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)	(१४)	(१५)
			आर. चौ.मी	आर. चौ.मी		आर. चौ.मी	आर. चौ.मी		आर. चौ.मी	आर. चौ.मी		आर. चौ.मी		

सुचना : या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.

भूमिअभिलेख निर्णयात्  
ई महाभूमि

For View Only



OPPO F23 5G

2024.06.04 16:32



अहवाल दिनांक : 11/07/2019

गाव नमुना सात  
अधिकार अभिलेख पत्रक

[ महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम ३,५,६ आणि ७ ]

प्रलंबित फेरफार क्र. : 942

गाव :- आजीवली

तालुका :- खालापूर

जिल्हा :- रायगड

भुमापन क्रमांक व उपविभाग : 16/1

भुमापन क्रमांक व उपविभाग 16/1	भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग -1	भोगवटादाराचे नांव
शेताचे स्थानिक नांव :-	क्षेत्र आकार पो.ख. फे.फा	खाते क्रमांक
क्षेत्र एकक आर.चौ मी	सुशिलकुमार नरसिंगदास अग्रवाल ( 683 )	26
बिन शेती 88.20.00	समीर सुरजभान अग्रवाल ( 683 )	कुळाचे नाव
बिन शेती आकारणी 882.00	अशिष सुरजभान अग्रवाल ( 683 )	इतर अधिकार
जिरायत -	रितेश जयप्रकाश अग्रवाल ( 683 )	
बागायत -	शैली जयप्रकाश अग्रवाल ( 683 )	
तरी -	-----सामाईक क्षेत्र----- 88.20.00 882.00	
वरकस -		
इतर -		
एकूण क्षेत्र -		
पोट-खराब (लागवडीस अयोग्य)		
वर्ग (अ) -		
वर्ग (ब) -		
एकूण पो ख 0.00.00		
आकारणी 0.00		
जुडी किंवा विशेष -		
आकारणी		
जुने फेरफार क्र. (14),(24),(41),(50),(62),(128),(136),(152),(180),(202),(206),(276),(343),(367),(574),(621),(662),(682),(940)		सीमा आणि भुमापन चिन्हे :

सुचना : या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.

गाव नमुना बारा  
पिकांची नोंदवही

[https://bhulekh.mahabhumi.gov.in/Konkan/pg712\\_changes.aspx](https://bhulekh.mahabhumi.gov.in/Konkan/pg712_changes.aspx)

7/11/2019



OPPO F23 5G

2024.06.04 16:32



Scanned with OKEN Scanner

७/१२

Page 2 of 2

महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम २९।  
 गाव :- आजीवली तालुका :- खालापूर जिल्हा :- रायगड  
 भुमापन क्रमांक व उपविभाग : 16/1

वर्ष	हंगाम	पिकाखालील क्षेत्राचा तपशील										लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन		जल सिंचनाचे साधन	शेरा
		मिश्र पिकाखालील क्षेत्र					निर्मळ पिकाखालील क्षेत्र					स्वरूप	क्षेत्र		
		मिश्रणाचा संकेत क्रमांक	जल सिंचित	अजल सिंचित	घटक पिके व प्रत्येकाखालील क्षेत्र	पिकांचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित	पिकांचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)	(१४)	(१५)	
			आर. चौ.मी	आर. चौ.मी		आर. चौ.मी	आर. चौ.मी		आर. चौ.मी	आर. चौ.मी		आर. चौ.मी			
2015-16	खरीप										गवत	0.7640			
2016-17	खरीप										गवत	0.7640			
2017-18	खरीप										गवत	0.7640			

सुचना : या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.

भूमिअभिलेख निर्णयात  
 इ महा भूमि  
 For View Only



OPPO F23 5G

2024.06.04 16:32



Scanned with OKEN Scanner

## तहसीलदार खालापूर यांचे न्यायालयात

तहसील कार्यालय खालापूर, जि. रायगड

क्र. हकनॉद/फात ४/तक्रार नॉद क्र. ६०/२०१८/११८

प्रति,

- सुशिलकुमार एन अग्रवाल,  
रा. आजीवली ता. खालापूर

विरुद्ध

हरकतदार

- स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा घाटाकोपर  
रा. एलआयएल निवास, टिळक रोड,  
घाटाकोपर ईस्ट, मुंबई ४०० ०७७
- न्यु बॉम्बे पेपर मिल्स प्रा. लि.,
- समिर सुरजधान अग्रवाल
- आशेष सुरजधान अग्रवाल
- विनेश जयपकाश अग्रवाल
- शैली जयपकाश अग्रवाल  
रा. आजीवली ता. खालापूर

सामनेवाले

महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५० अन्वये कामकाज

अर्जादर २ सामनेवाला यांना कळविण्यात येते की, खालील तमुद केलेल्या मोजे आजीवली, ता. खालापूर येथील जमिनीच्या फेरफार क्र. १४२ बाबत हरकतदार यांनी केलेल्या तक्रार अर्जावर सुनावणी दि. २४/१२/२०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय, खालापूर येथे तहसिलदार खालापूर यांचे कोर्टात ठेवण्यात आली आहे. तरी तुम्ही अगर तुमचे प्रतिनिधी मर्फत सर्व साक्षी पुरावे व कामदपत्रांसह हजर न राहिल्यास तुमचे काहीही म्हणणे नाही असे समजून प्रकरणाची सुनावणी तुमचे गैरहजेरीत होऊन निर्णय देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

जमिन मिळकतीचे वर्णन

गावाचे नाव	ग.नं./स.नं./हि.नं.	क्षेत्र	आकार
मोजे आजीवली, ता. खालापूर	१५/४/ब	०-०८-०	०-१०
	१६/१	०-८८-२	१४-२०
	१६/२	०-८८-०	-
	१७/०	१-५८-८	-
	२२/१	०-६८-८	-
	३३/२/ब	०-३०-०	०-६०
	३४/२	०-०१-०	०-०५

ठिकाण :- खालापूर

दिनांक - ३/१२/२०१८

तहसीलदार खालापूर

Scanned by CamScanner



OPPO F23 5G

2024.06.04 16:32



Scanned with OKEN Scanner

गाव :- आजीवली

तालुका :- खालापूर

जिल्हा :- रायगड

भुमापन क्रमांक व उपविभाग : 17

पिकाखालील क्षेत्राचा तपशील											लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन		जल सिंचनाचे साधन	शेरा
मिश्र पिकाखालील क्षेत्र						निर्मळ पिकाखालील क्षेत्र								
वर्ष	हंगाम	मिश्रणाचा संकेत क्रमांक	घटक पिके व प्रत्येकाखालील क्षेत्र		पिकांचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित	पिकांचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित	स्वरूप	क्षेत्र		
			जल सिंचित	अजल सिंचित										
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)	(१४)	(१५)
			आर चौ मी	आर चौ मी		आर चौ मी	आर चौ मी		आर चौ मी	आर चौ मी		आर चौ मी		

सुचना : या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.



For View Only

7/11/2019

OPPO F23 5G  
[https://unclerk.mahablog.gov.in/Konkan/pg712\\_changes.aspx](https://unclerk.mahablog.gov.in/Konkan/pg712_changes.aspx)

2024.06.04 16:33



Scanned with OKEN Scanner



अहवाल दिनांक : 11/07/2019

गाव नमुना सात  
अधिकार अभिलेख पत्रक

| महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम ३,५,६ आणि ७ |

प्रलंबित फेरफार क्र. : 942

गाव :- आजीवली

तालुका :- खालापूर

जिल्हा :- रायगड

भुमापन क्रमांक व उपविभाग : 15/4/ब

भुमापन क्रमांक व उपविभाग 15/4/ब	भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग -1	भोगवटादाराचे नांव				
शेताचे स्थानिक नांव :-		क्षेत्र	आकार	पो.ख.	फे.फा	खाते क्रमांक
क्षेत्र एकक	हे.आर.चौ मी	न्यू बॉम्बे पेपर मिल्स प्रा.लि.	0.08.00	0.10	(628)	15
जिरायत	0.08.00	भूमिअभिलेख निर्णयात				कुळाचे नाव
बागायत	-					इतर अधिकार
तरी	-					
वरकस	-					
इतर	-					
एकूण क्षेत्र	0.08.00					
पोट-खराब (लागवडीस अयोग्य)						
वर्ग (अ)	-					
वर्ग (ब)	-					
एकूण पो ख	0.00.00					
आकारणी	0.10					
जुडी किंवा विशेष	-					
आकारणी						
जुने फेरफार क्र (258),(927)						सीमा आणि भुमापन चिन्हे :

सुचना : या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.

गाव नमुना बारा  
पिकांची नोंदवह्या

| महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम २९ |

गाव :- आजीवली

तालुका :- खालापूर

जिल्हा :- रायगड

भुमापन क्रमांक व उपविभाग : 15/4/ब

[https://bhulekh.mahabhumi.gov.in/Konkan/pg712\\_changes.aspx](https://bhulekh.mahabhumi.gov.in/Konkan/pg712_changes.aspx)

7/11/2019

OPPO F23 5G


2024-06-04 16:32



Scanned with OKEN Scanner

पिकाखालील क्षेत्राचा तपशील											लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन	जल सिंचनाचे साधन	शेरा	
मिश्र पिकाखालील क्षेत्र						निर्मळ पिकाखालील क्षेत्र								
वर्ष	हंगाम	मिश्रणाचा संकेत क्रमांक	जल		अजल		पिकांचे		जल		अजल		स्वरूप	क्षेत्र
			सिंचित	सिंचित	सिंचित	सिंचित	नाव	सिंचित	सिंचित	नाव	सिंचित	सिंचित		
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)	(१४)	(१५)
			हे.आर. चौ.मी	हे.आर. चौ.मी		हे.आर. चौ.मी	हे.आर. चौ.मी		हे.आर. चौ.मी	हे.आर. चौ.मी		हे.आर. चौ.मी		
2015- 16	खरीप											रस्तापड	0.0800	
2016- 17	खरीप											रस्तापड	0.0800	
2017- 18	खरीप											रस्तापड	0.0800	

सुचना : या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.



For View Only

अहवाल दिनांक : 11/07/2019

गाव नमुना सात  
अधिकार अभिलेख पत्रक

| महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम ३,५,६ आणि ७।

प्रलंबित फेरफार क्र. : 942

गाव :- आजीवली

तालुका :- खालापूर

जिल्हा :- रायगड

भुमापन क्रमांक व उपविभाग : 16/2

भुमापन क्रमांक व उपविभाग 16/2	भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग -1	भोगवटादाराचे नांव				
शेताचे स्थानिक नांव :-		क्षेत्र	आकार	पो.ख.	फे.फा	खाते क्रमांक
क्षेत्र एकक	आर.चौ.मी	न्यु बॉम्बे पेपर मिल्स प्रा.लि.	88.80.00	888.00	( 528 )	15
बिन शेती	88.80.00	भूमिअभिलेख निर्णयात				कुळाचे नाव
बिन शेती आकारणी	888.00	ई महा भूमि				इतर अधिकार
जिरायत	-					
बागायत	-					
तरी	-					
वरकस	-					
इतर	-					
एकूण क्षेत्र	-					
पोट-खराब (लागवडीस अयोग्य)						
वर्ग (अ)	-					
वर्ग (ब)	-					
एकूण पो ख	0.00.00					
आकारणी	0.00					
जुडी किंवा विशेष	-					
आकारणी						
जुने फेरफार क्र.	(50),(152),(181),(202),(208),(233),(251),(252),(253),(258),(277),(628),(929),(940)					सीमा आणि भुमापन चिन्हे :


सुचना : या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.

गाव नमुना बारा  
पिकांची नोंदवही

| महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम २९।

पिकाखालील क्षेत्राचा तपशील												लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन	जल सिंचनाचे साधन	शेरा	
मिश्र पिकाखालील क्षेत्र						निर्भळ पिकाखालील क्षेत्र									
वर्ष	हंगाम	मिश्रणाचा संकेत क्रमांक		घटक पिके व प्रत्येकाखालील क्षेत्र		पिकांचे नाव		जल सिंचित		अजल सिंचित		स्वरूप	क्षेत्र	(१४)	(१५)
		(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)				
			हे आर. चौ.मी	हे आर. चौ.मी		हे आर. चौ.मी	हे आर. चौ.मी		हे आर. चौ.मी	हे आर. चौ.मी			हे आर. चौ.मी		
2015-16	खरीप											रस्त्याकडे	0.3000		
2016-17	खरीप											रस्त्याकडे	0.3000		
2017-18	खरीप											रस्त्याकडे	0.3000		

सुचना : या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.



For View Only



OPPO F23 5G

2024.06.04 16:33



Scanned with OKEN Scanner

अहवाल दिनांक : 11/07/2019

गाव नमुना सात  
अधिकार अभिलेख पत्रक

| महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७९ यातील नियम ३,५,६ आणि ७ |

प्रलंबित फेरफार क्र. : 942

गाव :- आजीवली

तालुका :- खालापूर

जिल्हा :- रायगड

भुमापन क्रमांक व उपविभाग : 22/1

भुमापन क्रमांक व उपविभाग 22/1	भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग -1	भोगवटादाराचे नांव			
शेताचे स्थानिक नांव :- वरखडा	क्षेत्र	आकार	पो.ख.	फे.फा	खाते क्रमांक
क्षेत्र एकक आर चौ मी बिन शेती 68.80.00 बिन शेती आकारणी 688.00 जिरायत - बागायत - तरी - वरकस - इतर - एकूण क्षेत्र - पोट-खराब (लागवडीस अयोग्य) वर्ग (अ) - वर्ग (ब) - एकूण पो ख 0.00.00 आकारणी 0.00 जुडी किंवा विशेष - आकारणी	न्यु बॉम्बे पेपर मिल्स प्रा.लि. भूमिअभिलेख निर्णयात 68.80.00 688.00 (628)	15	कुळाचे नाव इतर अधिकार		
जुने फेरफार क्र. (14),(24),(41),(50),(181),(202),(208),(233),(251),(252),(253),(258),(528),(929),(940)	सीमा आणि भुमापन चिन्हे :				

सुचना : या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.

गाव नमुना बारा  
पिकांची नोंदवही

| महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७९ यातील नियम २९ |

[https://bhulekh.mahabhumi.gov.in/Konkan/pg712\\_changes.aspx](https://bhulekh.mahabhumi.gov.in/Konkan/pg712_changes.aspx)

7/11/2019

OPPO F23 5G

2024.06.04 16:33



गाव :- आजीवली


तालुका :- खालापूर

जिल्हा :- रायगड

भुमापन क्रमांक व उपविभाग : 22/1

पिकाखालील क्षेत्राचा तपशील											लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन	जल सिंचनाचे साधन	शेरा	
मिश्र पिकाखालील क्षेत्र						निर्मळ पिकाखालील क्षेत्र								
वर्ष	हंगाम	मिश्रणाचा संकेत क्रमांक	जल सिंचित	अजल सिंचित	घटक पिके व प्रत्येकाखालील क्षेत्र						स्वरूप	क्षेत्र		
					पिकांचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित	पिकांचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)	(१४)	(१५)
			आर. चौ.मी	आर. चौ.मी		आर. चौ.मी	आर. चौ.मी		आर. चौ.मी	आर. चौ.मी		आर. चौ.मी		

सुचना : या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.



For View Only



OPPO F23 5G

2024.06.04 16:33



Scanned with OKEN Scanner

अहवाल दिनांक : 11/07/2019

गाव नमुना सात  
अधिकार अभिलेख पत्रक

| महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम ३,५,६ आणि ७ |

प्रलंबित फेरफार क्र. : 942

गाव :- आजीवली

तालुका :- खालापूर

जिल्हा :- रायगड

भुमापन क्रमांक व उपविभाग : 17

भुमापन क्रमांक व उपविभाग	भू-धारणा पध्दती	भोगवटादाराचे नांव
17	भोगवटादार वर्ग -1	
शेताचे स्थानिक नांव :- पेंढरीचा माळ	क्षेत्र	आकार
क्षेत्र एकक	आर चौ मी	पो.ख.
बिन शेती	158.00.00	फे.फा
बिन शेती आकारणी	1580.00	
जिरायत	-	
बागायत	-	
तरी	-	
वरकस	-	
इतर	-	
एकूण क्षेत्र	-	
पोट-खराब (लागवडीस अयोग्य)		
वर्ग (अ)	-	
वर्ग (ब)	-	
एकूण पो ख	0.00.00	
आकारणी	0.00	
जुडी किंवा विशेष	-	
आकारणी		
खाले क्रमांक		
क्षेत्र	आकार	पो.ख.
फे.फा		
खाते क्रमांक		
न्यु बॉम्बे पेपर मिल्स प्रा.लि.	158.00.00	1580.00
(628)		15
भूमिअभिलेख निर्णयात		कुळाचे नाव
इतर अधिकार		
जुने फेरफार क्र.	(14),(24),(28),(41),(50),(136),(202),(208),(233),(251),(252),(258),(277),(528),(929),(940)	सीमा आणि भुमापन चिन्हे :

सुचना : या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.

गाव नमुना बारा  
पिकांची नोंदवहया

| महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम २९ |

[https://bhulekh.mahabhumi.gov.in/Konkan/pg712\\_changes.aspx](https://bhulekh.mahabhumi.gov.in/Konkan/pg712_changes.aspx)

7/11/2019

OPPO F23 5G

2024.06.04 16:33

[https://bhulekh.mahabhumi.gov.in/Konkan/pg712\\_changes.aspx](https://bhulekh.mahabhumi.gov.in/Konkan/pg712_changes.aspx)



अहवाल दिनांक : 11/07/2019

गाव नमुना सात  
अधिकार अभिलेख पत्रक

| महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम ३.१.६ आणि ७ |

प्रलंबित फेरफार क्र. : 942

गाव :- आजीवली

तालुका :- खालापूर

जिल्हा :- रायगड

भुमापन क्रमांक व उपविभाग : 34/2

भुमापन क्रमांक व उपविभाग 34/2	भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग -1	भोगवटादाराचे नांव			
शेताचे स्थानिक नांव :-	क्षेत्र	आकार	पो.ख.	फे.फा	खाते क्रमांक
क्षेत्र एकक	हे.आर.चौ.मी	न्यू बॉम्बे पेपर मिल्स प्रा.लि.	0.01.00	0.05	(628) 15
जिरायत	0.01.00	भूमिअभिलेख निर्णयात्			कुळाचे नाव
बागायत	-				इतर अधिकार
तरी	-				
वरकस	-				
इतर	-				
एकूण क्षेत्र	0.01.00				
पोट-खराब (लागवडीस अयोग्य)					
वर्ग (अ)	-				
वर्ग (ब)	-				
एकूण पो ख	0.00.00				
आकारणी	0.05				
जुडी किंवा विशेष	-				
आकारणी					
जुने फेरफार क्र. (258)					सीमा आणि भुमापन चिन्हे :

सुचना : या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.

गाव नमुना बारा  
पिकांची नोंदवही

| महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम २९ |

गाव :- आजीवली

तालुका :- खालापूर

जिल्हा :- रायगड

भुमापन क्रमांक व उपविभाग : 34/2



पिकाखालील क्षेत्राचा तपशील											लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन		जल सिंचनाचे साधन	शेरा
मिश्र पिकाखालील क्षेत्र						निर्मळ पिकाखालील क्षेत्र								
वर्ष	हंगाम	घटक पिके व प्रत्येकाखालील क्षेत्र			मिश्र पिकांचे						स्वरूप	क्षेत्र		
		संकेत क्रमांक	जल सिंचित	अजल सिंचित	पिकांचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित	पिकांचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)	(१४)	(१५)
			हे आर. चौ मी	हे आर. चौ मी		हे आर. चौ मी	हे आर. चौ मी		हे आर. चौ मी	हे आर. चौ मी		हे आर. चौ मी		
2015-16	खरीप										रस्त्याकडे	0.0100		
2016-17	खरीप										रस्त्याकडे	0.0100		
2017-18	खरीप										रस्त्याकडे	0.0100		

सुचना : या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.



For View Only

अहवाल दिनांक : 11/07/2019

गाव नमुना सात  
अधिकार अभिलेख पत्रक

। महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम ३.५.६ आणि ७ ।

प्रलंबित फेरफार क्र. : 942

गाव :- आजीवली

तालुका :- खालापूर

जिल्हा :- रायगड

भुमापन क्रमांक व उपविभाग : 33/2/ब

भुमापन क्रमांक व उपविभाग 33/2/ब	भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग -1	भोगवटादाराचे नांव				
शेताचे स्थानिक नांव :-		क्षेत्र	आकार	पो.ख.	फे.फा	खाते क्रमांक
क्षेत्र एकक	हे आर चौ मी	न्यू बॉम्बे पेपर मिल्स प्रा.लि.	0.30.00	0.60	( 628 )	15
जिरायत	0.30.00	भूमि अभिलेख निर्णयात				कुळाचे नाव
बागायत	-					इतर अधिकार
तरी	-					
वरकस	-					
इतर	-					
एकूण क्षेत्र	0.30.00					
पोट-खराब (लागवडीस अयोग्य)						
वर्ग (अ)	-					
वर्ग (ब)	-					
एकूण पो ख	0.00.00					
आकारणी	0.60					
जुडी किंवा विशेष	-					
आकारणी						
जुने फेरफार क्र (258)						सीमा आणि भुमापन चिन्हे :

सुचना : या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.

गाव नमुना बारा  
पिकांची नोंदवहया

। महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, १९७१ यातील नियम २९ ।

गाव :- आजीवली

तालुका :- खालापूर

जिल्हा :- रायगड

भुमापन क्रमांक व उपविभाग : 33/2/ब

[https://bhulekh.mahabhumi.gov.in/Konkan/pg712\\_changes.aspx](https://bhulekh.mahabhumi.gov.in/Konkan/pg712_changes.aspx)

7/11/2019